

CHINA'S NEW LAW

Xi now has power to shut down tech cos

New data security regime gives Prez power to fine tech cos as part of drive to wrest control of vast reams of data held by the giants



File photo of Chinese President Xi Jinping on a screen during an event marking the 100th founding anniversary of the Communist Party of China at the Memorial of the First National Congress of the Communist Party of China in Shanghai

BLOOMBERG June 11 CHINA'S NEW DATA security regime gives President Xi Jinping the power to shut down or fine tech companies as part of his drive to wrest control of vast reams of data held by giants like Alibaba Group and Tencent.

been pouring money into data centers and other digital infrastructure to make electronic information a national economic driver and help shore up the Communist Party's legitimacy. The law represents "another important piece in the overall data protection regulatory jigsaw in China," Carolyn Bigg, a lawyer who specializes in intellectual property and technology issues with DLA Piper in Hong Kong, said before it was passed. Companies will still need to wait for guidance and technical standards on the practical measures they must take to comply, she said. "It remains a complex — and increasingly onerous — compliance framework for international businesses to navigate through," Bigg said.

Firms found mishandling "core state data" can be forced to cease operations, have their operating licences revoked or fined up to 10 million yuan (\$1.6 million) under a law passed Thursday by the Asian nation's top legislative body.

Chinese tech stocks were mixed Friday. Alibaba fell 1.2% and Tencent slipped 0.8% at the close in Hong Kong, while Meituan advanced 3.1%. A sub-gauge of tech shares on the CSI 300 Index of key firms listed in Shanghai and Shenzhen dropped 1.5%, among the worst performers.

Companies that leak sensitive data abroad can be hit with similar fines and punishments, and those providing electronic information to overseas law enforcement bodies without permission can face financial penalties up to 5 million yuan and business suspensions, according to the law published on the website of the National People's Congress.

The law, which goes into effect September 1, stipulates that major decisions involving data security will be made by central national security officials. Xi's administration has tightened control over the hoard of information produced by the nation's tech companies as part of broader efforts to position China as a leader in big data. Beijing has

Tokyo Olympics still undecided on fans — or no fans at all

Tokyo, June 11



Dr Nobuhiko Okabe speaks during a press conference in Tokyo on Friday

THE QUESTION OF allowing any fans into Tokyo Olympic venues is still being debated with a decision unlikely to be announced before the end of the month.

This would be just a few weeks before the Olympics are to open on July 23. Fans from abroad have already been banned in what is shaping up as a largely made-for-television Olympics.

agency until June 20. Infections have slowed recently, but the spread of variants is still a concern that could put pressure on

already stressed medical facilities. Dr Nobuhiko Okabe, director general of the Kawasaki City Institute for Public Health, suggested on Friday he would lean toward few fans. He spoke on a panel put together by the Tokyo Olympic organising committee. "Thinking in a different way, I think it's an option to suggest to people to enjoy the games on TV — like teleworking," he said. "We could suggest a different way of enjoying the games." Okabe said it was not just a matter of fans in the venues, but what they do after leaving — heading

to bars or restaurants. "We don't want people to move much," he said. "That's our wish as we think about anti-virus measures." Organising committee president Seiko Hashimoto originally said she would announce a decision in April about local fans but has repeatedly postponed it. Ticket sales were to account for \$800 million in income for the organising committee. Much of that will be lost and has to be made up by Japanese government entities. Japan is officially spending \$1.54 billion to run the

Olympics, though government audits suggest the figure is much higher. All but \$6.7 billion is public money. The Switzerland-based International Olympic Committee derives almost 75% of its income from selling broadcast rights, which drives the games and the urgency to hold it during a pandemic. Japan's Jiji Press reported Friday, without citing sources, that Dr Shigeru Omi would issue a report next week that warns about the risks of having fans.

US sanctions Indian national in violation of Iranian sanctions

THE US HAS imposed sanctions on a UAE-based Indian national for helping to fund a smuggling network that it says was cooperating with Iran's Revolutionary Guard to illicitly transfer tens of millions of dollars to Yemen's Houthi rebels. Manoj Sabharwal is part of a smuggling network that helps fund Iran's Islamic Revolutionary Guard Corps-Qods Force (IRGC-QF) and the Houthis in Yemen, the Department of Treasury said.

WESTERN RAILWAY PROVISION OF 04 LIFTS Tender Notice No. : EL166/1WA/7 dt.08/06/2021. Work and location: Mumbai Central - Provision of 04 lifts at new G+5 floor buildings. Approx. cost of work: ₹ 72.02.956/- EMD : NIL. Date & Time of submission : on 09.07.2021 till 15.00 hrs. Date & Time of opening : on 09.07.2021 at 15.30 hrs. NOTE: Please visit our website www.ireps.gov.in to download the tender document, corrigendum and further details. 0172

ON LINE AUCTION PUNE MUNICIPAL CORPORATION (GARDEN DEPARTMENT) On 16-06-2021 From 11:00 AM onwards on our website www.srauctioneers.co.in the following Scrap material will be sold - Scrap M.S. Bridge-Approx 10 M.T. I.M.P. Note: Dismantling work to be done by successful bidder at his own risk & cost. Insp. from 14/06/2021 to 15/06/2021 from 10.00am to 4.00 pm Add.: Butterfly Garden, Near Ambli Nala, Opp. Araneswar Temple, Sahakarnagar, Parvati, Pune 09. For more details visit our website.

NOTICE NOTICE is hereby given that the certificate no.: 26559 for 1000 equity shares bearing distinctive nos.: 543089769 - 543090768 of M/s UPL Limited standing in the name of VALLYAEETIL BABY SUNNY has been lost or mislaid and undersigned has applied to the company to issue duplicate certificate for the said shares. any person who has claim in respect of the aforesaid shares should lodge such claim with the company at its registered office : 3- 11 GIDC, Vapi -396195 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate.

AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617 Regd. Office & Works : SP-916, Phase-III, Industrial Area, Bhiwadi-301 019, Rajasthan Tel.: 911-6176727, 911-6128880; Corp. Office : 12th Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi - 110 034 Tel: 011-42515151, Fax : 011-42515100, Email : cs@ajantasoya.com Website: www.ajantasoya.com

INDIA POWER Adding power to life India Power Corporation Limited (Formerly DPSC Limited) CIN: L40105WB1919PLC003263 Regd. Office : Plot No. X1 - 2 & 3, Block-EP, Sector-V, Salt Lake City, Kolkata-700 091 Email: corporate@indiapower.com Website: www.indiapower.com Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021

Russia spars with EU and US at meeting on EU-UN cooperation

RUSSIA SPARRED WITH the European Union and the US at a UN meeting Thursday that highlighted the strained relations between Moscow, Brussels and Washington. Estonia, which holds the Security Council presidency this month, organised the meeting to focus on cooperation between the United Nations and the 27-nation European Union, inviting its foreign policy chief Josep Borrell to speak about the relationship and challenges to peace and security.



Josep Borrell Fontelles, vice-president of the European Commission in charge of coordinating the external action of the EU

The council meeting came just ahead of this weekend's summit of the Group of Seven major industrialised nations — which Russia was ousted from in 2014 — and next week's first meeting between US President Joe Biden and Russia's President Vladimir Putin, which comes as relations between Washington and Moscow have sunk to a post-Cold War low. Borrell told the council in a

virtual address that the Covid-19 pandemic "has underscored the fragility of our hyper-globalised and interdependent world." "The demand for multi-lateral solutions is much greater than the supply," he said, pointing to "more divisions, more free-riding and more distrust than the world can afford." "We need global cooperation based on agreed rules because the alternative is the law of the jungle, where problems don't get solved," he said.

GKB OPHTHALMICS LIMITED CIN : L26109GA1981PLC000469 Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526 Tel No. (0832) 2257253 / 6714444, Fax No. (0832) 2257044, E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Head Office, Corporate Services Department Bank of Maharashtra Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune - 411005 Ph. : 020-25614336 / 239 REQUEST FOR PROPOSAL (RFP) Bank of Maharashtra invites sealed tenders for "Supply, Installation, Erection, Testing And Commissioning Of 11kv Rmu & Cables at Bank Of Maharashtra Pune".

जाहीर नोटीस सर्व लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्रीमती प्राज्ञिका कुलकर्णी - मंगोराम यांची अमृत आमच अशील सदर मिळकत घट्टी कर इन्स्ट्रुमेंट आढळत. त्याचि सदर मिळकतीवर कोणाचा, कसनाही, कोणत्याही प्रकारचा मालकीहक्क, दावा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस घेऊन झालेपासून 08 दिवसांचे आत खालील पत्त्यावर लेखी हरकत घ्यावी व सर्व मूळ कागदपत्रांनिशी याची पटवून घ्यावी. त्यानंतर कोणाची कसल्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.



जीकेबी ऑर्थोल्मिक्स लिमिटेड

सीआयएन : एल२६१०९जीए१९८१पीएलसी०००४६९

नोंदणीकृत कार्यालय : १६६, थिवी औद्योगिक वसाहत, म्हापसा - गोवा ४०३५२६

फोन नं. : (०८३२)२२५७२५३/६७१४४४४, फॅक्स नं. (०८३२) २२५७०४४४, ईमेल : gkbophthalmics@gkb.net website : www.gkb.net

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित ऑडिटेड आर्थिक निकालांचा निष्कर्ष

(रुपये लाखांत दर शेअर मूल्य वगळून)

अ.क्र.	तपशील	अलिप्त					एकत्रित				
		तिमाही अखेर		वर्ष अखेर			तिमाही अखेर		वर्ष अखेर		
		३१/०३/२०२१	३१/१२/२०२०	३१/०३/२०२०	३१/०३/२०२१	३१/०३/२०२०	३१/०३/२०२१	३१/१२/२०२०	३१/०३/२०२०	३१/०३/२०२१	३१/०३/२०२०
		लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
१	व्यवहारातून मिळालेली एकूण मिळकत	७३०.६०	६४८.९१	६८३.८६	२,१३४.३१	२,५५६.१७	१,७२१.४८	१,६९८.९८	१,६०२.७०	५,६८७.८२	५,८५३.४२
२	(करपूर्व आणि अपवादात्मक वस्तू) कालावधीसाठी मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	१०.११	६५.३१	(१२४.४५)	(१५६.६९)	(४१७.१७)	१६९.५५	(१०.५०)	(३३.३७)	(८३.०९)	(२४५.०६)
३	(करपूर्व आणि अपवादात्मक वस्तू नंतरच्या) कालावधीसाठी मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	१८.००	६५.३१	(१२४.४५)	(२२८.८०)	(४१७.१७)	१७.४४	(१०.५०)	(३३.३७)	(१५५.१२)	(२४५.०६)
४	(क्रोत्तर आणि अपवादात्मक वस्तू नंतरच्या) कालावधीसाठी मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	३६.०१	६५.३१	(१२४.४५)	(२१०.७९)	(४१७.१७)	११५.४५	(१०.५०)	(३३.३७)	(१३७.१९)	(२४५.०६)
५	एकूण व्यापक मिळकत (क्रोत्तर) कालावधीसाठीचा नफा/(तोटा) आणि इतर व्यापक मिळकत (क्रोत्तर) सहित	(१.५५)	६८.१२	(११८.६६)	(२४७.९२)	(४०७.९९)	७९.८७	१३.६०	(३.८०)	(११९.९६)	(१७३.९८)
६	भाग पांडवल समानता	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६	५०४.०६
७	दर शेअर मिळकत (रु. १०/- प्रत्येकी) (पूर्वी आणि नंतरचा असामान्य वस्तूंचा) (वार्षिकीकरण न केलेले)										
	(अ) मूळ (रु. मध्ये)	०.७१	१.३०	(२.४७)	(४.१८)	(८.२८)	२.२३	०.१६	(०.१९)	(१.८०)	(३.६५)
	(ब) डायल्यूटेड (रु.)	०.७१	१.३०	(२.४७)	(४.१८)	(८.२८)	२.२३	०.१६	(०.१९)	(१.८०)	(३.६५)

टीप :

- वरील आर्थिक परिणामांचे लेखा परीक्षण समितीने पुनर्परिक्षण केले आहे आणि संचालक मंडळाने १० जून २०२१ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये त्याला मंजुरी दिली आहे. वैधानिक लेखा परीक्षकांनी या परिणामांवर कोणतीही सुधारणा न करता लेखा मंत नोंदवले आहे.
- ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) नव्या प्रकारामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आणि हा उद्रेक महामारी म्हणून वर्गीकृत केला. २४ मार्च २०२० रोजी भारत सरकारने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी २९ दिवसांची कठोर टाळेबंदी जाहीर केली. ही महामारी आणि त्यावरील प्रतिक्रिया याचा बहुतांश उद्योगांवर परिणाम झाला. २४ मार्च २०२० रोजी जाहीर झालेल्या देशव्यापी टाळेबंदीचा परिणाम कंपनीचे व्यवहार लागू न्यायमक आदेशांप्रमाणे मंदावण्यात झाला. नंतर, वर्षभरात कंपनीचे व्यवहार विविध सरकारी प्राधिकारणांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाढू लागला. भविष्यातील परिणाम हा बहुतांश प्रमाणात ही महामारी पुढे कशी विकसित होते आणि कंपनीच्या व्यवहारांवर त्याचा परिणाम कसा होतो यावर अवलंबून असेल. कंपनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि लागू नियमानुसार जिथे आवश्यक वाटेल तिथे योग्य ती कार्यवाही केली जाईल. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षात कंपनीचे व्यवहार, आर्थिक प्रगती आणि स्थिती यावर कोविड-१९ चा काय प्रभाव पडला याचे सखोल मूल्यमापन व्यवस्थापनाने केले आहे आणि निष्कर्ष काढला आहे की आर्थिक परिणामांत कोणताही प्रभाव नोंदवण्याची आवश्यकता नाही. साहजिकच, आर्थिक परिणामांत कोणत्याही स्वरूपाची प्रत्यक्ष तडजोड केलेली नाही.
- नोकरीत असताना आणि निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लाभांशी निगडित सामाजिक सुरक्षा संहिता २०२० (संहिता) याला राष्ट्रपतींची मंजुरी २८ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली आहे. संहिता भारतीय राजपत्रात प्रकाशित झाली आहे. तसेच, १३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने संहितेसाठी मसुदा नियम जारी केले. तथापि, बदल ज्या तारखेपासून लागू होणार ती अद्याप अधिसूचित व्हायची आहे आणि आर्थिक प्रभाव परिणामासाठीचे नियमही अद्याप जारी झालेले नाहीत. कंपनी संहितेच्या प्रभावाचे मूल्यमापन करेल आणि ज्या कालावधीत संहिता लागू होईल तेव्हा आर्थिक स्टेटमेंटमध्ये योग्य तो प्रभाव नोंदवेल.
- वर्षभराच्या कालावधीत, संचालक मंडळाने १२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत प्लॉट क्र. १६ए, बी, सी, थिवी इंडस्ट्रीयल इस्टेट, करारावाडा, म्हापसा-गोवा येथील कंपनीच्या कारखाना इमारतीच्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली. सदर कारखाना इमारत ही प्लॉट क्र. १६-सी येथे स्थित असून ती पाडण्यात आली आहे आणि तिचे अवलेखित मूल्य रु. ४९.६९ लाख असून खातेवहीत अपवादात्मक वस्तू म्हणून लिहिण्यात आले. तसेच, यंत्रे आणि साधनसामग्री जी अप्रचलित आहे आणि वापरात नाही, त्याचेही अवलेखित मूल्य रु. २२.४२ लाख असून तेही खातेवहीत अपवादात्मक वस्तू म्हणून लिहिण्यात आले.
- ३१ मार्च २०२१ आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहींची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षातील ऑडिटेड आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतची प्रकाशित ऑडिटेड न केलेली वर्ष ते तारीख आकडेवारी यातील संतुलित आकडेवारी आहे.
- मागील कालावधीसाठीची आकडेवारी ही जिथे गरज भासली तेथे पुनर्गणित करण्यात आली आहे.
- वरील हे स्टॉक एक्स्चेंजकडे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिग्यारमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक आर्थिक परिणामांच्या तपशीलवार प्रारूपाचा अंश आहे. तिमाही/वार्षिक आर्थिक परिणामांचे तपशीलवार प्रारूप स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.gkb.net) वर उपलब्ध आहे.

जीकेबी ऑर्थोल्मिक्स लिमिटेडसाठी

के. जी. गुमा

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००५५९८६३

ठिकाण : म्हापसा-गोवा

दिनांक : १० जून, २०२१

Pudhani - 12/06/2021